

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत
जिल्हास्तरीय समिती व राज्यस्तरीय समिती
स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्र.इपीपी-२००८/(२०५८)/उद्योग-७.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ००३२.
दिनांक :- १८ मे, २००९

वाचा :- मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग आयोग क्र.आरईजीपी/
पीएमइजीपी/स्कीम/२००८-०९, दि. १ ऑक्टोबर, २००८ चे स्थायी आदेश.

प्रस्तावना :- सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय, भारत सरकार यांनी ग्रामीण भागातील कुशल कारागिरांसाठी तसेच प्रथम पीढीच्या उद्योजकांनी आपला स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जाहीर केला असून सदर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोग यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग आयोगाने दि. १ ऑक्टोबर, २००८ च्या स्थायी आदेशान्वये सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज प्रकरणांची छाननी करून शिफारस करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्य बल समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच उक्त मार्गदर्शक तत्त्वानुसार, या योजनेचे राज्य स्तरावर परिणामकारकपणे सनियंत्रण करण्यासाठी राज्य स्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करणे आवश्यक असल्यामुळे, यासंदर्भात शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :- उपरोक्त दिनांक १/१०/२००८ च्या स्थायी आदेशात विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी तसेच या योजनेची परिणामकारकपणे सनियंत्रण करण्यासाठी राज्यात जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्यात येत आहेत :-

२) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन संबंधित बँकेकडे शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय कार्य बल समिती गठीत करण्यात येत आहे :-

१)	जिल्हाधिकारी	अध्यक्ष
२)	जिल्हास्तरीय अग्रणी बँकेचे व्यवस्थापक	सदस्य
३)	जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ	सदस्य
४)	खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रतिनिधी	सदस्य
५)	व्यवस्थापक(पॅरोनिका), जिल्हा उद्योग केंद्र/उद्योग अधिकारी (पॅरोनिका), मुंबई प्राधिकरण विभाग.	सदस्य
६)	नेहरु युवा केंद्र संघटनेचे प्रतिनिधी / महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी / महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी	विशेष आमंत्रित
७)	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी.	विशेष आमंत्रित
८)	दोन पंचायत समितीचे सभापती व एक जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती असे तीन सदस्य	सदस्य
९)	महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र /उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग.	सदस्य सचिव.

टीप :- वर अनुक्रमांक ८ येथे नमूद केलेल्या सदस्यांची निवड अध्यक्षांनी करावी. पंचायत समितीच्या सभापतींची सदस्य म्हणून नियुक्ती करताना सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतीस प्राधान्य देण्यात यावे व त्यानंतर आळीपाळीने कमी लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतीची निवड करावी. अशा सदस्यांची निवड प्रत्येकी एका वर्षासाठी राहिल.

जिल्हास्तरीय समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा किंवा योजनेअंतर्गत दिलेल्या लक्षांक आणि प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे अध्यक्ष ठरवतील, त्या तारखेला घेण्यात यावी. ही समिती खादी व ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र यांचेकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन संबंधित बँकेकडे शिफारस करील.

३. राज्यपातळीवर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत परिणामकारकपणे सनियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात येत आहे :-

१.	विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई.	अध्यक्ष
२.	मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ	सदस्य
३.	महाव्यवस्थापक (क्रेडीट), बँक ऑफ महाराष्ट्र.	सदस्य
४.	महाव्यवस्थापक (क्रेडीट), स्टेट बँक ऑफ इंडिया.	सदस्य
५.	महाव्यवस्थापक (क्रेडीट), बँक ऑफ इंडिया.	सदस्य
६.	महाव्यवस्थापक (क्रेडीट), सेंट्रल बँक ऑफ इंडिया.	सदस्य
७.	महाव्यवस्थापक (क्रेडीट), युनियन बँक ऑफ इंडिया.	सदस्य
८.	व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले अनुसूचित जाती विकास महामंडळ.	सदस्य
९.	व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ	सदस्य
१०.	सह / उप सचिव (पंचायत), ग्राम विकास विभाग.	सदस्य
११.	व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ.	सदस्य
१२.	राज्यातील खादी व ग्रामोद्योग आयोगाचे विभागीय संचालक	सदस्य
१३.	महाव्यवस्थापक (क्रेडिट), सिडबी.	विशेष आमंत्रित
१४.	महाव्यवस्थापक (क्रेडिट), नाबार्ड	विशेष आमंत्रित
१५.	राज्य संचालक, खादी व ग्रामोद्योग आयोग.	सदस्य सचिव.

राज्यस्तरीय सनियंत्रण समितीची बैठक तीन महिन्यातून किमान एकदा घेण्यात येईल व समितीचे कार्य खालीलप्रमाणे राहील.

१. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत झालेल्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेणे.
२. योजनेअंतर्गत काही असमतोल असल्यास, सदर असमतोल दूर करून प्रगतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याबाबत उपाययोजना करणे.
३. खादी व ग्रामोद्योग आयोग, खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांकडून पाठविण्यात येणाऱ्या प्रगती अहवालाचा आढावा घेणे.
४. जिल्हा कार्यबल समितीने शिफारस केलेल्या व पुढे बँकेने मंजूर केलेल्या प्रकरणांचा आढावा घेणे.

५. मंजूर केलेल्या प्रकरणात लाभार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण विकास विषयक प्रशिक्षण देणे.

६. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाशी संबंधित इतर कुठल्याही बाबीवर निर्णय घेणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेत स्थळावर उपलब्ध

असून त्याचा संगणक संकेतांक २००९०५२०१३५३०४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

सही/-

(नं.वि.पाटील)

कार्यासन अधिकारी

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई

प्रधान सचिव, ग्रामीण विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ.

व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले अनुसूचित जाती विकास महामंडळ.

व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ

अतिरिक्त उद्योग संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई

राज्य संचालक, खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई.

नेहरू युवा केंद्र संघटना

संचालक, सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास संस्था, मुंबई.

सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

सर्व शासकीय तंत्रनिकेतने.

सर्व जिल्हाधिकारी

उद्योग सह संचालक, विभागीय कार्यालये, ठाणे / नाशिक / पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.

उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग.

अधिक्षकीय उद्योग अधिकारी, नांदेड उपविभाग.

महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र (सर्व)

सर्व व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

महाव्यवस्थापक (क्रेडिट), बँक ऑफ महाराष्ट्र

महाव्यवस्थापक (क्रेडिट), स्टेट बँक ऑफ इंडिया

महाव्यवस्थापक (क्रेडिट), बँक ऑफ इंडिया

महाव्यवस्थापक (क्रेडिट), सेंट्रल बँक ऑफ इंडिया

महाव्यवस्थापक (क्रेडिट), युनियन बँक ऑफ इंडिया

महाव्यवस्थापक (क्रेडिट), सिडबी

महाव्यवस्थापक (क्रेडिट), नाबार्ड

निवडनस्ती (उद्योग-७)